

पुच्छटि n. Schnittpfeifen, = सङ्कुलिमोटन TRIK. 2, 6, 27. — Vgl. मुच्छटी.
पुच्छटि f. N. einer gegen Unfruchtbarkeit angewandten Knolle (लक्ष्म-
णाकन्द) RĪGĀ. im ÇKDa. Aus पुत्रदा entstell.

पुच्छटि (पु + धि) m. Schwanzwurzel: घ्रास्येई न ते विषं किमु ते पु-
च्छटिवावसत् AV. 7, 56, 8. — Vgl. बालधि.

पुच्छल s. क.
पुच्छापडक (पुच्छ + षपड, षापड) m. N. pr. eines Nāga aus Taksha-
ka's Geschlecht MBh. 1, 2149.

पुच्छका am Ende eines adj. comp. f. zu पुच्छक (von पुच्छ); s. क्रोष्टु^०
und क्रोष्टुक^०.

पुच्छक (von पुच्छ) 1) adj. geschwünst. — 2) m. a) Hahn ÇABDAĪ. im
ÇKDa. — b) Calotropis gigantea (घर्क) RĪGĀ. im ÇKDa.

पुच्छक (पुच्छ + ई^०) N. pr. einer Localität (eines Heiligthums) LIA. I, 56.

पुच्छक पुच्छकति fahrlässig sein Dhātup. 7, 35, v. l. für पुच्छ्, मुच्छ्

पुच्छ m. Siddh. K. 249, b, 2 v. u. Haufe, Klumpen, Masse AK. 2, 5,

42, 3, 4, 28, 216. H. 1411. HALĪ. 4, 1. सञ्जन^० MBh. 3, 9981. 9, 2477.

फेन^० 3, 9957. सफेनपुञ्जा adj. KUMĀRĀ. 7, 26. पौष्ट्र^०, रज^०, पराग^० MBh.

5, 7246. RĪGĀ-TAR. 3, 74. Spr. 1780. KATSĀS. 35, 12. VARĀH. BRH. S. 11,

25. भस्म^० MĀK. P. 115, 3. किञ्जल्क^० RĪGĀ-TAR. 4, 196. अरि^० PRAB. 2,

4. पत्ति^० MĀK. P. 8, 82. तेज^० MBh. 5, 2525. विद्युत्^० HARIV. 6840. KA-

TRĪS. 1, 62. 3, 28. तिमिर^० Git. 5, 11. तम^० 11, 10. श्री^० HARIV. 6154.

पुण्य^० PĀRÇVANĀTHAK. bei AUFR. HALĪ. यश^० Inschr. in Journ. of the

Am. Or. S. 7, 25, Çl. 6. सानन्देद्रिक^० RUDRĀJ. in Verz. d. Oxf. H. 88, b,

86. — Vgl. नखपुञ्जफला, केमपुञ्जक.

पुंजन्मन् (पुंमन् + जन्) n. die Geburt eines männlichen Kindes: ० जन्मद

VARĀH. LAGHŪ. 3, 10. ० जन्मकार s. ० जन्मयोग eine Constellation, unter

der männliche Kinder geboren werden, BRH. S. 77, 29.

पुञ्जय (von पुञ्ज) aufhäufen: पुञ्जित aufgehäuft H. an. 3, 191. MED. 4h.

10. zusammengelallt, an einander gedrückt: फेनवत्पुञ्जिता: स्म: Spr.

734. सीमन्तपुञ्जिताञ्जलय: RĪGĀ-TAR. 3, 19.

— उद् aufhäufen: ० पुञ्ज्य Schol. zu KĪTJ. ÇA. 749, 4.

पुञ्जराज (पु + राज) m. N. pr. eines Grammatikers COLBR. Misc. Ess.

II, 21, 44. Verz. d. B. H. No. 776. Verz. d. Oxf. H. 172, b, 4.

पुञ्जशस् (von पुञ्ज: adv. haufenweise MBh. 2, 1860.

पुञ्जातुक (?) m. = फलेलाङ्क (?) HĀ. 127.

पुञ्जि zur Etkl. von पुञ्जिष्ठ P. 8, 3, 97. f. = पुञ्ज COLBR. und Lois. zu

AK. 2, 3, 42.

पुञ्जिक m. Hagel H. ç. 28.

पुञ्जिकस्थली f. eig. wohl angehäufter Grund, Aufwurf oder einen

solchen Grund habend (s. भूमि); in allegorischer Zusammenstellung als

N. einer Apsaras VS. 15, 15. MBh. 1, 4820. 2, 392. HARIV. 12474. 12690.

14165. R. 5, 2, 12. पुञ्जिका^० VĀPI zu H. 183 (hiernach ist oben सस्थला

zu streichen). पुञ्जिकास्तना MĀK. P. 64, 6.

पुञ्जिकास्तना und पुञ्जिकास्थला s. u. dem: vorherg. Artikel.

पुञ्जिष्ठ m. Fischer (Vogeljünger MAHIBH.) VS. 16, 27. ĀÇV. ÇA. 10, 7.

Ind. St. 2, 36. पुञ्जिष्ठ v. l. P. 8, 3, 97 wird das Wort in पुञ्जि + स्थ zer-

legt; vgl. VS. PRĀT. 3, 27.

पुञ्जीकर (पुञ्ज + कर) aufhäufen, auf einen Haufen legen: इतस्ततः

IV. Theil.

पतितं सोमं पुञ्जीकृत्य Schol. zu KĪTJ. ÇA. 748, 12. ० क्त MAHIBH. zu VS.

15, 15. ० कर्तव्य Schol. zu BHĀTJ. 9, 13.

पुञ्जील = पिञ्जूल. दर्भ^० TS. 8, 1, 2, 7, 2, 4, 2. TBh. 1, 7, 6, 4. 2, 7, 6, 5.

पुट्, पुटति umfassen, umarmen Dhātup. 28, 74. पौटति zerreiben; nach

WEST. falsche Form für मुट् (Dhātup. 9, 38). पुटयति in Berührung sein

(ligare, noctere WEST.), संसर्गे Dhātup. 33, 58. पौटयति sprechen oder

leuchten Dhātup. 33, 80. zerreiben (vgl. मुट्) Vor. in Dhātup. 32, 72. klein

werden (vgl. पुट्) 32, 24, v. l. पुटित adj. = पाटित gespalten, aufgerissen;

= स्पृत zusammengedrückt; n. = अक्षिपुट (wofür ÇKDa. कस्तपुट die

hohle Hand liest) MED. t. 135.

— उद् s. उत्पुट, उत्पुटक.

— परि pass. sich schälen: श्लोष्टौ परिपुट्येते SUÇA. 1, 302, 14. — Vgl.

परिपुटन, परिपुटि fgg.

पुट m. f. ई: oxyt. गाग् गौरादि zu P. 4, 1, 41) und n. AK. 3, 6, 7, 43.

1) Falte, Tasche, trichterförmiger, ausgebauchter, hohler Raum SŪBJAS.

12, 33. (मयूरसंघाः) पततो वडवीपुटेषु HARIV. 8788. करपुटः MBh. 14, 1928.

करपुटी ÇĀNTIÇ. 4, 10, 19. कृताञ्जलिपुटा: सर्वा: MBh. 12, 12603. R. 1, 9,

62, 30, 9, 43, 18. PANĒAT. 44, 24, 186, 12. शिरसि निदधानो ऽञ्जलिपुटम्

Spr. 594. श्लिष्टाञ्जलिपुटा R. 3, 4, 1. बद्धा करपुटाञ्जलिम् 5, 64, 5. अत्रणपुटेषु

BRĀG. P. 2, 2, 37. श्रात्र^० RĪGĀ-TAR. 4, 427. श्रात्रपुक्तिपुटैः 1, 24. श्राष्ठ^०

MBh. 1, 655. संदृष्टाष्ठ^० 3, 427, 4, 778. HARIV. 3897. ÇĀK. 182. चारुपुटाष्ठ

MBh. 2, 1132. अथर^० Spr. 622. Git. 12, 11. KĀURAP. 68 in Journ. as. 4 sér.

XI, 480. चञ्चु^० Spr. 660. 1109. 1428. KĀURAP. 8. लोचनपुटेषु KUVĀJAS.

166, a. फमप्राप्तजन^० Spr. 1720. धुकुटीपुटसूचित (मुख) R. 2, 96, 43 (105,

41 GORR.). धुकुटीपुटाकुटिल (also f. auch पुट) MBh. 7, 1926. किसलय^०,

पल्लव^० die Falten einer Blattknospe: किसलयपुटभेद MĀLAV. 44. भिन्ना

संघ: किसलयपुटान्देवदारुनुमाणाम् MRGH. 106. भिन्नपल्लवपुटा वनानिल:

RAGH. 9, 68. बद्धपल्लवपुटाञ्जलिद्रुम (तपोवन) 11, 23, 17, 12. डीमूतपुटसंघ-

या: über einander geschichtete Wolken VARĀH. BRH. S. 27, 14. नैकपुटा

(वारिमुचः) 15. नासा^०, नासिका^० (s. u. d. Ww.) Nasenflügel: सुपुटा (v. l.

विपुटा) नासा VARĀH. BRH. S. 67, 62. नासा समपुटा 68, 7. स्फुरदधरनासापुट-

तया UTTARĀRĀMĀ. 13, 11. — पिपीलिक^० (?): क्लते सेनाप्रणतारं पृतना सु-

मकृत्यपि । दीर्यते पुद्गमासाद्य पिपीलिकपुटं यथा ॥ MBh. 5, 5279. पिपी-

लिकपुटं राजन्यथा मूढमेरो रूषा । तथा सा कारवी सेना मृदिता तेन ॥

8, 914. — 2) पलाश^०, पर्णा^०, पल्ल^० und auch einfach पुट eine aus einem

Blatt gebildete Vertiefung. — Tite: पलाश^० KĪTJ. ÇA. 16, 6, 26. KAUC.

28. पर्णा^० MBh. 9, 2827. R. GORR. 2, 56, 30. पल्ल^० 4, 84, 14. डुग्घा पयः

पल्लपुटे RAGH. 2, 65. प्रतिगल्पा पुटनेव पाणिना शकलेन वा M. 6, 28. उ-

प^० ÇAT. Ba. 5, 2, 2, 16. KĪTJ. ÇA. 14, 3, 12. श्रास^० TBh. 1, 3, 7, 6. प्रूर्प^०

Tite in Form einer Wanne ĀÇV. GRHJ. 1, 7. — 3) m. = संपुट Schmuck-

kästchen H. 1015, Sch. — 4) Pferdekopf, m. TRIK. 2, 8, 46. m. n. ÇABDA.

im ÇKDa. — 5) n. Muskatnuss RĪGĀ. im ÇKDa. — 6) m. N. pr. eines

Mannes गाग् घश्चादि zu P. 4, 1, 110; vgl. पौटायन. — Nach den Scholl.

zu AK. m. f. n. = श्राट्कटन und मिथःसंशेष ÇKDa. f. = कौपीन GĀYĀDH.

im ÇKDa. m. f. n. ein um die Bläsen geschlagenes Tuch WILS. nach

ders. Aut. — Vgl. कनपुट, कर्णा^०, कार्य^०, गल^०, गोपुटा, चञ्चुपुट, चञ्चत्^०,

चाच^०, चारु^०, त्रि^० (wohl dreifach sammenggelegt), द्वि^०, नयन^०, ना-

सा^०, नासिका^०, पल^०, पल्ल^०, पाकपुटी, पुष्प^०, सं^०.